

# PARAS DEFENCE & SPACE TECHNOLOGIES LIMITED

# Corporate & Registered Office:

D-112, TTC Indl. Area, Nerul, Navi Mumbai - 400 706, India | Tel : +91-22-6919 9999 | Fax : +91-22-6919 9990 CIN: L29253MH2009PLC193352 | E-mail: business@parasdefence.com | Web: www.parasdefence.com

May 27, 2024

**BSE Limited** 

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street. Fort, Mumbai - 400 001 Scrip Code: 543367

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Plot C/1, G Block, Bandra - Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051

**Trading Symbol: PARAS** 

Dear Sir/Madam,

# Subject: Submission of Newspaper Publication under Regulation 47 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015

With reference to the captioned subject, enclosed herewith copies of the Audited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and year ended March 31, 2024, published in Financial Express (English), Navshakti (Marathi) and Free Press Journal (English), on May 26, 2024.

Kindly take the same on your record.

You are requested to disseminate the above information on your respective websites.

Thanking you,

For Paras Defence and Space Technologies Limited

Jaivalya Raghavan

Company Secretary and Compliance Officer

Membership No.: F11942

Encl: As above



BAJAJ HEALTHCARE LIMITED

BION NO R. 39 B. 39A. B. 39 A/1,Rd No. 23,

EXTRACTS OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED ON 31" MARCH, 2024

| Sr. | Particulars   | Quarte                  | r Ended                 | Year Ended              |                         |  |
|-----|---|-------------------------|-------------------------|-------------------------|-------------------------|--|
| No. |   | 31/03/2024<br>(Audited) | 31/03/2023<br>(Audited) | 31/03/2024<br>(Audited) | 31/03/2023<br>(Audited) |  |
| 1.  | Total Income from Operations  | 14,035.24               | 15.483.06               | 48,210.42               | 64,738.59               |  |
| 2.  | Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or<br>Extraordinary items )         | 917.89                  | 1,208.05                | 2,765.26                | 7,818.21                |  |
| 3.  | Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/<br>or Extraordinary items )   | (3,514.92)              | 1,208.05                | (1,667.55)              | 7,818.21                |  |
| 4.  | Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/<br>or Extraordinary items )    | (2,992.44)              | 359.24                  | (8,379.31)              | 4,302.44                |  |
| 5.  | Total Comprehensive Income  | (301.59)                | 31.93                   | (277.56)                | 31.93                   |  |
| 6.  | Equity Share Capital  | 1,379.92                | 1,379.92                | 1,379.92                | 1,379.92                |  |
| 7.  | Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year |                         | i                       |                         | 35,389.03               |  |
| 8.  | Earnings Per Share (of Rs. 5/- each) (for continuing and discontinued operations) –                 |                         |                         |                         | ii                      |  |
|     | 1. Basic: ( per shares Rs.)   | (10.84)                 | 1.30                    | (30.36)                 | 15.59                   |  |
|     | 2. Diluted: ( per shares Rs.)   | (10.84)                 | 1.30                    | (30.36)                 | 15.59                   |  |

- meeting held on 24th May, 2020. The Stattory Auditors of the Company have issued Audit Report as required under Diccloure Requirements) Repulstrons, 2015 with un-modified opinion. The figures of the previous period have been regrouped wherever necessary. The above is an extract of the detailed Audited Financial Results filled with the Stock than and Inchange Board of Infall Esting Obligations and Dickone Requirements [Regulations and Dickone Requirements] Regulations and Dickone Requirements [Regulations and Dickone Requirements] Regulations and Dickone Requirements [Regulations and Dickone Requirements] Regulations and Dickone Requirements [Regulations and Dickone Requirements] and Provided Regulations and Dickone Requirements [Regulations and Dickone Requirements].

### **RELIANCE** POWER

# RELIANCE POWER LIMITED

CIN: L40101MH1995PLC084687
Registered Office: Reliance Centre, Ground Floor, 19, Walchand Hirochand Marg,
Ballard Estad, Mumbai - 400 001. Tel: 91 22 43031000 Fax: 91 22 43033166

M-Acita: www.ralian.ceower.co.in, Email: reliancepower.investors@relianceodo

e: www.reliancepower.co.in, Email: reliancepower.interiors@reliancepower.co.in, Email: reliancepower.interiors@reliancepower.co.in, 2024

| Sr. |  | Quarter   | Ended     | Year       | Ended      |
|-----|--|-----------|-----------|------------|------------|
| No. | Particulars  | March     | March     | March      | March      |
|     | Tutilcoluis  | 31, 2024  | 31, 2023  | 31, 2024   | 31, 2023   |
|     |  | Unaudited | Unaudited | Audited    | Audited    |
| 1   | Total Revenue  | 2,19,385  | 1,85,332  | 8,26,023   | 7,85,396   |
| 2   | Net Profit / (Loss) before exceptional items and tax                   | (40,358)  | (86,544)  | (1,81,430) | (1,37,584) |
| 3   | Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items | (44,363)  | 17,142    | (1,85,435) | (33,898)   |
| 4   | Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional items) | (39,756)  | 25,691    | (2,06,839) | (40,289)   |
| 5   | Total Comprehensive Income for the period                              | (39,662)  | 23,119    | (2,06,522) | (43,882)   |
| 6   | Paid-up Equity Share Capital (Par value of Rs. 10 each)                | 4,01,697  | 3,73,521  | 4,01,697   | 3,73,521   |
| 7   | Earnings Per Share (Face value of Rs. 10 each)                         |           |           |            |            |
|     | (for continuing and discontinuing operation)                           |           |           |            |            |
|     | (a) Basic (Rs.)  | (1.032)   | 0.924     | (5.458)    | (1.353)    |
|     | (b) Diluted (Rs.)  | (1.032)   | 0.873     | (5.458)    | (1.353)    |
|     | (Not annualised for quarter ended)                                     |           |           |            |            |

|     | Rupees in Lakhs  |                   |                   |                   |                   |  |  |  |
|-----|--|-------------------|-------------------|-------------------|-------------------|--|--|--|
| Sr. |  | Quarter           | Ended             | Year              | Ended             |  |  |  |
| No. | Particulars  | March<br>31, 2024 | March<br>31, 2023 | March<br>31, 2024 | March<br>31, 2023 |  |  |  |
|     |  | Unaudited         | Unaudited         | Audited           | Audited           |  |  |  |
| 1   | Total Revenue  | 841               | 3,019             | 10,963            | 12,139            |  |  |  |
| 2   | Net Profit / (Loss) before exceptional items and tax     | (5,106)           | (15,736)          | (6,179)           | (38,215)          |  |  |  |
| 3   | Net Profit / (Loss) before tax (after exceptional items) | 5,968             | 87,950            | 4,895             | 65,471            |  |  |  |
| 4   | Net Profit / (Loss) after tax (after exceptional items)  | 5,968             | 87,950            | 4,895             | 65,471            |  |  |  |
| 5   | Total Comprehensive Income/ (Loss)                       | 20,540            | (48,077)          | 13,967            | (64,281)          |  |  |  |
| 6   | Paid up Equity Share Capital                             | 4,01,697          | 3,73,521          | 4,01,697          | 3,73,521          |  |  |  |
| 7   | Reserves (excluding Revaluation Reserve)                 | 5,38,017          | 5,05,031          | 5,38,017          | 5,05,031          |  |  |  |
| 8   | Security Premium Account                                 | 11,24,473         | 11,05,454         | 11,24,473         | 11,05,454         |  |  |  |
| 9   | Net worth  | 13,76,667         | 14,17,680         | 13,76,667         | 14,17,680         |  |  |  |
| 10  | Outstanding Debt   | 4,19,983          | 5,39,170          | 4,19,983          | 5,39,170          |  |  |  |
| 11  | Debt Equity Ratio  | 0.31              | 0.38              | 0.31              | 0.38              |  |  |  |
| 12  | Earnings Per Share (Face value of Rs. 10 each)           |                   |                   |                   |                   |  |  |  |
|     | (For continuing and discontinuing operations)            |                   |                   |                   |                   |  |  |  |
|     | Basic  | 0.155             | 2.527             | 0.130             | 1.881             |  |  |  |
|     | Diluted  | 0.149             | 2.386             | 0.123             | 1.776             |  |  |  |
|     | (Not annualised for quarter ended)                       |                   |                   |                   |                   |  |  |  |
| 13  | Capital Redemption Reserve                               |                   |                   |                   |                   |  |  |  |
| 14  | Debenture Redemption Reserve                             | 4,683             | 4,683             | 4,683             | 4,683             |  |  |  |
| 15  | Deht Service Coverage Ratio                              | 0.03              | 0.06              | 0.32              | 0.15              |  |  |  |

15 Det Service Coverage Ratio 0.03 0.06 0.32 0.15 [Intent Service Coverage Ratio 1.25] 0.06 0.32 0.15 [Intent Service Coverage Ratio 1.25] 0.122 [Intent Service Coverage Ratio 1.25] 0.122 [Intent Service Coverage Ratio 1.25] 0.122 [Intent Service Coverage Ratio 1.25] 0.125 [Intent Service Ratio 1.25] 0.125 [I The autors are letteraction or consense to termina or the financial results for the quanter and yead ended March 31, 2024 drawn up both on a Standation end Consolidated beals, filed with Shock Exchange on May 25, 2024 under Regulation 33 and 32 of the SEI (Listing Obligations and Disclosure Requirements). Regulations, 2015. The full format of the Financial Results (Standations and Consolidated) for the quanter and year ended March 31, 2024 are available on the Company's website, www.reliancepower.co.in and on the website of the Stock Exchanges, www.bseindia.com and www.nseindia.com.

Place: Mumbai Date: May 25, 2024



### U. P. Power Corporation Ltd.

R-APDRP Part-A (IT) Unit, Shakti Bhawan Ext., Lucknow nder.itunit@uppcl.org

### Notice inviting Tender Date: 26-05-2024

ENGINE INVINING TERRORET JURIE: 26-03-2028.

Bids are invited from interested bidders against E-tender No.

05/UPPCL/RAPDRP-A/IT/SAP Plant Maintenance Module/2024 Date
205.2024 for Implementation of SAP Plant Maintenance Module for

UPPCL and its Discoms (PVVNL, DVVNL, MVVNL PVVNL, PVVNL and

KESCO). Tender can be downloaded from UP e-tender portal

https://etender.up.nic.in for further details. Any changes, corrigendum etc.

shall also be notified on the website. UPPCL reserves the right to reject

any or all proposals or cancel the bid without assigning any reason thereof.

Pre bid meeting: At Shakti Bhawan, Lucknow on date 04.06.2024,

#### 579 time 12:00

# KALPATARU ENGINEERING LIMITED CIN 1.2710AWB1980PLC033133 legistered Office: 1.8, RABINDRA SARANI, PODDAR COURT, GATE NO 4, 4TH FLOOR, ROOM NO 4, KOLKATA-700001 STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND VEAR ENDED 31ST MARCH, 20204 Rippes in Labba

| SI.        |   | QUARTER     |             | YEAR ENDED  |             |  |
|------------|---|-------------|-------------|-------------|-------------|--|
| oı.<br>No. | PARTICULARS                                     | 31-Mar-24   | 31-Mar-23   | 31-Mar-24   | 31-Mar-23   |  |
| NO.        |   | (Audited)   | (Audited)   | (Audited)   | (Audited)   |  |
| 1          | Revenue   |             |             |             |             |  |
|            | Total Income                                    | 153.00      | 349.06      | 186.57      | 408.62      |  |
| 2          | Expenses  |             |             |             |             |  |
|            | Total expenses                                  | 150.71      | 361.84      | 175.57      | 400.69      |  |
| 3          | Profit before Exceptional Items and Tax (1 - 2) | 2.29        | (12.78)     | 11.00       | 7.93        |  |
| 4          | Exceptional Items                               | 0.00        | 1.55        | 0.00        | 1.55        |  |
| 5          | Profit Before Tax (3 - 4)                       | 2.29        | (14.33)     | 11.00       | 6.38        |  |
| 6          | Tax Expense                                     | 0.60        | (3.33)      | 2.86        | 2.06        |  |
| 7          | Profit for the year (5-6)                       | 1.69        | (17.66)     | 8.14        | 4.32        |  |
| 8          | Other Comprehensive Income (net of tax)         |             |             |             |             |  |
| 9          | Total Comprehensive Income for the year         | 1.69        | (17.66)     | 8.14        | 4.32        |  |
| 10         | Paid-up equity share capital                    |             |             |             |             |  |
|            | (Face Value of the Share Rs. 10/- each)         | 1,82,13,400 | 1,82,13,400 | 1,82,13,400 | 1,82,13,400 |  |
| 11         | Earnings per share (of Rs. 10/- each):          |             |             |             |             |  |
|            | (a) Basic                                       | 0.009       | (0.097)     | 0.045       | 0.024       |  |
|            | (b) Diluted                                     | 0.009       | (0.097)     | 0.045       | 0.024       |  |

Place: Mumbai Date: May 24, 2024



# SAI SILKS (KALAMANDIR) LIMITED

Regd. Office: 6-3-790/8, Flat No:1, Bathina Apartments, Ameerpet, Hyderabad, Telangana-500016.


|   |                          |                          |                          |                       | (Rs. In Cr)           |
|---|--------------------------|--------------------------|--------------------------|-----------------------|-----------------------|
|   |                          | Quarter ended            | Year ended               |                       |                       |
| Particulars   | 31.03.2024<br>Un-Audited | 31.12.2023<br>Un-Audited | 31.03.2023<br>Un-Audited | 31.03.2024<br>Audited | 31.03.2023<br>Audited |
| Total income from operations (net)  | 367.87                   | 392.51                   | 326.89                   | 1,397.03              | 1,358.92              |
| Net Profit / (Loss) for the period (before<br>Tax, Exceptional and/or Extraordinary<br>items)   | 38.61                    | 41.98                    | 29.20                    | 134.68                | 133.57                |
| Net Profit / (Loss) for the period before<br>Tax (after Exceptional and/or<br>Extraordinary items)  | 38.61                    | 41.98                    | 29.20                    | 134.68                | 133.57                |
| Net Profit / (Loss) for the period after Tax<br>(after Exceptional and/or Extraordinary<br>items)   | 28.73                    | 31.98                    | 20.24                    | 100.87                | 97.59                 |
| Total comprehensive income for the<br>period [comprising profit / (loss) for the<br>period (after tax) and other<br>comprehensive income (after tax)] | 28.68                    | 31.98                    | 20.24                    | 100.95                | 96.67                 |
| Equity Share Capital  | 29.47                    | 29.47                    | 24.06                    | 29.47                 | 24.06                 |
| Reserves (Excluding Revaluation<br>Reserves)  | - 2                      | 120                      | 8                        | 1,033.48              | 373.27                |
| Earnings Per Share (of Rs. 2/- each) for<br>continuing and discontinued operations  |                          |                          |                          |                       |                       |
| Basic:  | 1.95                     | 2.23                     | 2.14                     | 7.51                  | 8.1                   |
| Diluted:  | 1.95                     | 2.23                     | 2.14                     | 7.51                  | 8.1                   |

The financial results have been reviewed by the audit committee of the board and approved by the board of directors at their meetingheld on 24th May, 2024.

The above is an extract of the detailed format of Quandy had Year ended Financial Results field with the Stock Exchange under Regulations 33 of the SEB (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on company's website at www.ssk.co.in and the stock exchanges website www.bsendia.com and www.sskind.com and

For Sai Silks (Kalamandir) Limited

Nagakanaka Durga Prasad Chalavadi Managing Director DIN: 01929166



# NAZARA TECHNOLOGIES LIMITED CIN: L72900MH1999PLC122970 Regd. Office: 51-54, Maker Chambers 3, Narman Point, Mumbai - 400021 Tel.: +91-22-4033090 Fax: +91-22-22810000 Email: mivestor@nazara.com Website: www.nazara.com EXTRACT FROM THE AUDITED CONSOLIDATED AND STANDALONE FINANCIAL RESULTS OF NAZARA TECHNOLOGIES LIMITED FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

| -   |  | CONSOLIDATED  |            |            |            |                | (₹ in Lakh    |            |            |            |            |
|-----|--|---------------|------------|------------|------------|----------------|---------------|------------|------------|------------|------------|
| Sr. | 2.2.2.   | Quarter Ended |            | Year t     | o date     | 3)             | Quarter Ended | 1          | Year       | to date    |            |
| No. | Particulars  | 31.03.2024    | 31.12.2023 | 31.03.2023 | 31.03.2024 | 124 31.03.2023 | 23 31.03.2024 | 31.12.2023 | 31.03.2023 | 31.03.2024 | 31.03.2023 |
|     |  | Audited       | Unaudited  | Audited    | Audited    | Audited        | Audited       | Unaudited  | Audited    | Audited    | Audited    |
| 1   | Total Income from Operations   | 30,390        | 33,830     | 29,750     | 1,21,791   | 1,14,050       | 2,407         | 1,810      | 1,143      | 6,787      | 4,971      |
| 2   | Net Profit/(Loss) for the period<br>(before Tax, Exceptional and/or Extraordinary items*)  | 1,693         | 3,699      | 1,653      | 10,545     | 8,880          | (10,197)      | 661        | (1,131)    | (9,198)    | (2,119)    |
| 3   | Net Profit/(Loss) for the period after tax<br>(after Exceptional and/or Extraordinary items*)  | 1,705         | 2,904      | 1,189      | 8,946      | 6,338          | (10,535)      | 578        | (1,200)    | (9,750)    | (2,395     |
| 4   | Total Comprehensive Income for the period<br>[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and<br>Other Comprehensive Income (after tax)] | 1,044         | 2,908      | 1,055      | 7,736      | 8,006          | (10,524)      | 567        | (1,214)    | (9,748)    | (2,419     |
| 5   | Equity Share Capital (Face Value of ₹4/- each)   | 3,062         | 2,933      | 2,647      | 3,062      | 2,647          | 3,062         | 2,933      | 2,647      | 3,062      | 2,647      |
| 6   | Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in<br>the Audited Balance Sheet of the previous year   |               |            |            | 1,96,798   | 1,07,842       |               |            |            | 1,57,243   | 88,940     |
| 7   | Earnings Per Share (of ₹ 4/- each)<br>(for continuing and discontinued operations)   |               |            |            |            |                |               |            |            |            |            |
|     | Basic (in ₹ ):   | (1.15)        | 3.54       | 0.01       | 8.16       | 5.98           | (14.17)       | 0.78       | (1.83)     | (14.07)    | (3.67      |
|     |  | 100.000       | 0.04       | 0.04       |            | 2000           | 200.000       | 76.00      | 339222     | 44 4 400   | 10.07      |

Place: Hyderabad Date: 24.05.2024

(1.15) 3.54 0.01 8.16 5.96 (14.17) 0.78 (1.83) (14.07) (3.67) of Profit and Loss in accordance with Ind-AS Rulesi/AS Rules, whichever is applicable. Diluted (in ₹): ptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of

Notes: The above is an extract of the detailed format of quarter and year ended financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Dis 2015. The full format of the quarter and year ended financial Results are available on the Stock Exchange websites; was Useindia.com, www.rsendia.com and on the Company's web.

The detailed financial results and this exact were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board Off Directors of the Company at their meeting held to eld on May 24, 2024.

Nitish Mitterson

Joint Managing Director and Chief Executive Officer

DIN: 02347434

AROHAN



## PARAS DEFENCE AND SPACE TECHNOLOGIES LIMITED

Registered and Corporate Office: D-112, TTC Industrial Area, MIDC, Nerdi, Navi Mumbai 400 706, Maharashtra, India;
Tel: +91 22 6919 9999; Website: www.parasdefence.com

|   |  |                                 |         |                                 |            |                |                               | ikhs, except per e | quity share data |  |
|---|--|---------------------------------|---------|---------------------------------|------------|----------------|-------------------------------|--------------------|------------------|--|
|   | Particulars  |                                 | Stand   | alone                           |            | Consolidated   |                               |                    |                  |  |
|   |  | Quarter E                       | Ended   | Year E                          | Year Ended |                | Ended                         | Year E             | inded            |  |
|   |  | March 31, 2024 March 31, 2023 M |         | March 31, 2024 March 31, 2023 N |            | March 31, 2024 | March 31, 2024 March 31, 2023 |                    | March 31, 202    |  |
|   |  | Audited                         | Audited | Audited                         | Audited    | Audited        | Audited                       | Audited            | Audited          |  |
| 1 | Total Income from Operations   | 7,127                           | 5,886   | 24,177                          | 22,261     | 8,517          | 6,585                         | 26,177             | 23,065           |  |
| 2 | Net Profit for the period/ year<br>(before tax and Exceptional items)  | 1,253                           | 977     | 4,461                           | 4,672      | 1,211          | 1,287                         | 4,047              | 4,685            |  |
| 3 | Net Profit for the period/ year<br>before tax(after Exceptional items)   | 1,253                           | 977     | 4,461                           | 4,672      | 1,211          | 1,287                         | 4,047              | 4,685            |  |
| 4 | Net Profit for the period/ year after tax (after Exceptional items)  | 1,032                           | 886     | 3,422                           | 3,593      | 960            | 1,184                         | 3,003              | 3,595            |  |
| 5 | Total Comprehensive Income for<br>the period/ year [Comprising<br>Profit for the period/ year<br>(after tax) and Other<br>Comprehensive Income<br>(after tax)]** | 1,000                           | 881     | 3,386                           | 3,587      | 929            | 1,179                         | 2,969              | 3,595            |  |
| 6 | Equity Share Capital   | 3,900                           | 3,900   | 3,900                           | 3,900      | 3,900          | 3,900                         | 3,900              | 3,900            |  |
| 7 | Other Equity (excluding<br>Revaluation Reserve as shown<br>in the Audited Balance Sheet)   |                                 |         | 36,582                          | 33,230     |                |                               | 36,379             | 33,242           |  |
| 8 | Earnings Per Share<br>(of Rs.10/- each)  |                                 |         |                                 |            |                |                               |                    |                  |  |
|   | a) Basic*  | 2.65*                           | 2.27*   | 8.77                            | 9.21       | 2.56*          | 2.76*                         | 8.22               | 9.25             |  |
|   | b) Diluted*  | 2.65*                           | 2.27*   | 8.77                            | 9.21       | 2.56*          | 2.76*                         | 8.22               | 9.25             |  |

des share of Non Controlling Interest

- Noves:

  a) The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the Quarter and Financial Year ended March 31, 2024 filed with the Stock Exchange(s) on May 25 2024 under Regulations 2015 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the aforementioned Financial Results is available on the Sock Exchange websites (leven bedienda com a www.neinda.com/and the Company's Veibetile (www.parasdefence.com).

  b) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on May 25, 2024.

For and on behalf of Board of Directors of Paras Defence and Space Technologies Limited Suf-Munjal Sharad Shah Managing Director DIN: 01080863

# AROHAN FINANCIAL SERVICES LIMITED

Registered Office: PTI Building, 4th Floor, DP 9, Salt Lake, Sector-V, Kolkata-700091, West Bengal, India T: +91 33 4015 6000 | CIN: U74140WB1991PLC053189 E-mail: compliance@arohan.in | website: www.arohan.in Financial Results for the quarter / year ended March 31, 2024

[Regulation 52(8) read with Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015]

(All amounts in lakhs of INR, unless otherwise stated)

| SI.<br>No. | Particulars   | Quarter ended<br>31 March 2024<br>(Unaudited) | Quarter ended<br>31 March 2023<br>(Unaudited) | Year ended<br>31 March 2024<br>(Audited) | Year ended<br>31 March 2023<br>(Audited) |
|------------|---|---|---|--|--|
| 1.         | Total Income from Operations  | 43,556.19                                     | 31,455.84                                     | 1,59,117.13                              | 1,06,945.38                              |
| 2.         | Net Profit / (Loss) for the period / year (before Tax,<br>Exceptional and / or Extraordinary items)   | 11,693.10                                     | 2,778.51                                      | 41,243.30                                | 8,995.36                                 |
| 3.         | Net Profit /(Loss) for the period / year before tax (after<br>Exceptional and/or Extraordinary items)   | 11,693.10                                     | 2,778.51                                      | 41,243.30                                | 8,995.36                                 |
| 4.         | Net Profit /(Loss) for the period / year after tax (after<br>Exceptional and/or Extraordinary items)  | 10,315.77                                     | 2,162.39                                      | 31,382.17                                | 7,071.63                                 |
| 5.         | Total Comprehensive Income for the period / year [Comprising Profit /(Loss) for the period / year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | 10,183.44                                     | 2,092.19                                      | 31,012.02                                | 6,808.98                                 |
| 6.         | Paid Up Equity Share Capital  | 15,741.23                                     | 15,038.85                                     | 15,741.23                                | 15,038.85                                |
| 7.         | Reserves (excluding Revaluation Reserve)  | 55,507.68                                     | 24,846.43                                     | 55,507.68                                | 24,846.43                                |
| 8.         | Securities Premium Account  | 1,20,226.78                                   | 93,917.23                                     | 1,20,226.78                              | 93,917.23                                |
| 9.         | Net Worth   | 1,91,475.69                                   | 1,33,802.51                                   | 1,91,475.69                              | 1,33,802.51                              |
| 10.        | Paid Up Debt Capital / Outstanding Debt   | 6,01,584.26                                   | 4,53,348.93                                   | 6,01,584.26                              | 4,53,348.93                              |
| 11.        | Outstanding Redeemable Preference Shares  | Nil   | Nil   | Nil                                      | Ni                                       |
| 12.        | Debt Equity Ratio   | 3.14  | 3.39  | 3.14                                     | 3.39                                     |
| 13.        | Earnings Per Share (of INR 10/- each) (for continuing and discontinued operations)  1. Basic (in INR)  2. Diluted (in INR)                                | 8.75<br>8.73                                  | 1.85<br>1.78                                  | 26.62<br>26.57                           | 6.05<br>5.84                             |

# Note:

Place : Kolkata

Date : 24 May, 2024

- (a) The above is an extract of the detailed format of the quarterly/yearly financial results flied with BSE Ltd. under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, [SEBI (LODR) Regulations, 2015]. The full format of the quarterly-yearly financial results is available on the websites of BSE Ltd. (www.bseindia.com) and the Company (www.arohan.in)
- (b) For the other line items referred in Regulation 52 (4) of the SEBI (LODR) Regulations 2015, pertinent disclosures have been made to BSELtd. and can be accessed on the URL (www.bseindia.com) and the Company's website (www.arohan.in)


**Arohan Financial Services Limited** 

Sd/-Manoj Kumar Narayan Nambiar Managing Director (DIN: 03172919)









# कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड

- . नॉदणीकृत आणि निगम कार्यालयः ५०२, टॉवर-ए, पेनिन्मुल्ला विझनेस पार्क, सेन सर्कल कार्यालयः ९बी, २रा मजला, पुसा रोड, न्यू दिल्ली-११००६०.

# जोडपत्र IV कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी, निम्नलावर्शकार हे कीं गरिवाल करियत लिपिटिय (त्रीजीसिय) प्रारिव्य अधिकारीय नात्वाने, सिव्युटियवेशन अंन्द्र फिलन्ट्यनन और फायमिजिअल औरट्स अंन्द्र एक्सोसीट्ट ऑफ सिव्युटिट हैर्टरट औरट, २००३ आणि करण १३ (११) सहावाला सिव्युटिट हैर्टरट (एक्सोसीट्ट इन्स, २००२ क्या निव्युट अन्यत्रे आज सिव्युटिट हैर्टरट औरट, २००३ त्री के स्वत्यान प्रतिकारी हो सालगी बुद्धा कर्म कर्म स्वातील नमूद कर्मद्रार (मूक्स प्रतिकार) वात्रा मान्य क्यांत्र स्वात्म क्यांत्र सामित्र होते सालग्र क्रम्य सामित्र होते सालग्र क्रम्य सामित्र होते स्वत्या अक्त व्यातील नमूद कर्मद्रार (मूक्स विव्युट क्यांत्र सामित्र होते स्वत्या क्रम्य सामित्र होते स्वत्या अतिकार सामित्र होते स्वत्या अतिकार सामित्र होते स्वत्या क्रम्य सामित्र होते स्वत्या अतिकार करण्यात आतिकार सामित्र होते स्वत्य क्रम १३ व्यावकार कर्माय आतिकार अधिकार सामित्र होते स्वत्य क्रम १३ व्यावकार क्रम १३ व्यावकार क्रम १३ व्यावकार सामित्र होते स्वत्य क्रम १३ व्यावकार क्रम सामित्र स अ. कर्जदार/ तारण मत्तेचे वर्णन

| şh. | हमादाराच नाव                       | (स्थावर मळकत)  | अगाण स्वस्कम                 | ादनाक                |
|-----|------------------------------------|--|------------------------------|----------------------|
| ?   | (कर्ज खाता क्र.                    | जनी मिळकत क्र. ७८, नविन मिळकत क्र. ४१६                   |                              | २१-०५-२०२४           |
|     | एलएनएमईएएमआर००००५६०३०              | (प्लॉट क्र. १, २,३), प्रभाग क्र. १, क्षेत्र मोजमापित     |                              | (सांकेतिक)           |
|     | आमच्या अमरावती शाखा चे)            | ३०१०.५ चौ. फू. (२७९.७९ चौ. मीटर्स) मौजे चांदूर           | 7/905,98,06                  |                      |
|     | मे. शगुन पेंट (द्वारे त्याचे मालक) | रेल्वे, तालुका आणि जिल्हा अमरावती, महाराष्ट्र            |                              |                      |
|     | (कर्जदार)                          | ४४४९०४ (त्यासह तेथे उमे असलेले बांधकाम) येथे             |                              |                      |
|     | श्रीम. शिल्पा संदेश बागमार,        | आणि विभाग सीमाबद्ध पुढील प्रमाणे: मिळकत क्र.             |                              |                      |
|     | संदेश शांतीलाल बागमार              | ९६७.६४ चौ. फू., उत्तर: सर्विस लेन, दक्षिण: मुख्य रर      |                              |                      |
|     | (सह-कर्जदार)                       | श्री. संजय पानपालिया यांचे घर, मिळकत क्र. ४९६ (१         | लॉट क्र. २) साठी- क्षेत्र म  | ोजमापित ५५८ चौ.      |
|     |                                    | फू., उत्तर: श्री. नरेश पानपालिया यांचे घर, दक्षिण: सर्नि | र्वस रोड, पूर्व: सर्विस रोड, | पश्चिम: सर्विस रोड   |
|     |                                    | मिळकत क. ४१६ (प्लॉट क. ३) साठी- क्षेत्र मोजम             | गपित १४८४.८६ चौ. फ           | . उत्तर: सर्विस रोड. |
|     |                                    | दक्षिण: गुलहाने यांचे घर, पूर्व: हेमचंद बागमार यांचे घ   | र, पश्चिम: अनिल बागमार       | यांचे घर             |
|     |                                    |  |                              |                      |

ठिकाणः अमरावती दिनांकः : २६-मे-२०२४ सही/- (प्राधिकृत अधिकारी) कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड (सीजीसीएल) करिता

### सिन्नर बिडी उद्योग लिमीटेड

रीज, ऑफिस ६२, २ ग मतता, २२७, परेख, महेत, लेडी जमहेदमी रोड, शिवाबी पर्क, माहेम, मुंबई ४०००१६ मित- investor@sinnatrids.com, मेंबसारिट : www.sinatridst.com पीत. २९२३-२५५२६ड १, फैसस-२९४३-२५५५६ सीअवयर- हार २०२५ सारेख इ.स. १९८५ रोजी संपलेल्या तिमाहीचे व वार्षिक लेखा परिक्षित स्वतंत्र व एकत्रित वित्तीय विष्क

| अ.            | तपशिल   |               | स्वतंत्र           |                             |                                   | एकत्रित       |                             |  |
|---------------|---|---------------|--------------------|-----------------------------|-----------------------------------|---------------|-----------------------------|--|
| <u>क्र</u> ि. |   |               | वर्षातील<br>तिमाही | पूर्ण झालेले<br>आर्थिक वर्ष | आर्थिक वर्षातील<br>संपलेले तिमाही |               | पूर्ण झालेले<br>आर्थिक वर्ष |  |
|               |   | 39.03.78      | 39.03.73           | 39.03.78                    | 39.03.78                          | 39.03.73      | 39.03.78                    |  |
|               |   | अलेखापरिक्षित | अलेखापरिक्षित      | लेखापरिक्षित                | अलेखापरिक्षित                     | अलेखापरिक्षित | लेखापरिक्षित                |  |
| 8             | कामकाजात्न झालेले उत्पन्न   | १२७.६२        | १६७.२४             | ५१०.१९                      | १२७.६२                            | १६७.२४        | 480.89                      |  |
| ę             | करापूर्वी कालावधीसाठी नफा/<br>(तोटा) (अपवादात्मक वाबीपूर्वी)  | (१२.८६)       | २२.५२              | १८.२१                       | (१२.८६)                           | २२.५२         | १८.२१                       |  |
| ş             | करापूर्वी कालावधीसाठी नफा/<br>(तोटा) (अपवादात्मक वाबीनंतर)  | (१२.८६)       | २२.५२              | १८.२१                       | (१२.८६)                           | २२.५२         | १८.२१                       |  |
| ¥             | करानंतर कालावधीसाठी नफा/(तोटा)<br>(अपवादात्मक बाबीनंतर)   | (११.२९)       | 28.48              | ११.९८                       | (११.२९)                           | 28.E8         | ११.९                        |  |
| ٩             | कालावधीसाठी निव्वळ नफा/ (तोटा)<br>आणि इतर व्यापक उत्पन्न असलेल्या<br>कालावधीसाठी एकूण कमालीदार<br>उत्पन्न | (४.०५)        | २४.६६              | १९.२३                       | (४.०५)                            | २४.६६         | <b>१९.</b> २                |  |
| ξ             | समभाग भांडवल  | २०.००         | २०.००              | ₹0.00                       | 20.00                             | २०.००         | 20.09                       |  |
| 9             | राखीव पुर्नमूल्यांकीत राखीव वगळून<br>(ताळेबंदानुसार)  | -             | -                  | -                           | -                                 | -             |                             |  |
| ۷             | ईपीएस (भाग रु. ५/- प्रत्येकी)   |               |                    |                             |                                   |               |                             |  |
|               | अ) पायाभूत  | (२.८२)        | <b>६.१</b> ६       | 2.99                        | (२.८२)                            | <b>६.१</b> ६  | 2.9                         |  |
|               | ब) सीम्बिकत   | (२.८२)        | <b>६.१</b> ६       | 2,99                        | (२.८२)                            | 5,85          | 2,91                        |  |

संचालक मंडळाचे आदेशान्वये सिन्नर बिडी उद्योग लि., करिता रामदास जाधव पुर्णवेळ संचालक व सि.एफ.ओ. डीआयएन: ०९५४५२५६

ठिकाण : नाशिक दिनांक : २५ मे , २०२४

### AMFORGE INDUSTRIES LIMITED

(CIN - L28910MH1971PLC015119)
egd. Office: 1118, Dalamal Tower, Free Press Journal Marg,Nariman Point, Mumbai 400 021

ED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31st MARCH, 20

| Sr. |   | -                      | uarter ende               | d              | Year ended     |                |  |
|-----|---|------------------------|---------------------------|----------------|----------------|----------------|--|
| NO  | Particu <b>l</b> ars  |                        |                           | 31st           | 31st           | 31st           |  |
|     |   | 31st<br>March,<br>2024 | 31st<br>December,<br>2023 | March,<br>2023 | March,<br>2024 | March,<br>2023 |  |
|     |   | Audited                | Un-Audited                | Audited        | Audited        | Audited        |  |
| 1   | Revenue from Operations                                       | •                      |                           |                |                |                |  |
|     | Other Income  | 97,28                  | 51.10                     | 78,06          | 263,11         | 273,18         |  |
|     | Total Income  | 97,28                  | 51,10                     | 78.06          | 263,11         | 273.18         |  |
| 2   | Expenses  |                        |                           |                |                |                |  |
|     | a) Cost of Material Consumed / Purchases of                   |                        |                           |                |                |                |  |
|     | Traded Goods  |                        | -                         |                |                |                |  |
|     | b) Employee Benefit Expenses                                  | 12.62                  | 5.82                      | 2.81           | 29.04          | 25.09          |  |
|     | c) Finance Cost   | 8.48                   | 2.90                      | 3,56           | 21.66          | 23.75          |  |
|     | d) Depreciation & Amortisation                                | 11.62                  | 6.88                      | 8,30           | 32.06          | 33,44          |  |
|     | e)Other Expenses  | 79.10                  | 35.68                     | 35.23          | 170.58         | 170.37         |  |
|     | Total Expenses  | 111.82                 | 51.28                     | 49.90          | 253,34         | 252,65         |  |
| 3   | Profit / (Loss) before tax (1 - 2)                            | (14.54)                | (0.18)                    | 28.16          | 9.77           | 20.53          |  |
| 4   | Tax Expenses  |                        |                           |                |                |                |  |
|     | a) Current Taxation   |                        | 0.50                      | 1.84           | 2.85           | 3.20           |  |
|     | b) Deferred Tax   | 14.32                  | -                         | (1.53)         | 14.32          | (1.53)         |  |
|     | c) Earlier Years (Short) / Excess Provision of tax            | 19.50                  | -                         |                | 19.50          |                |  |
| 5   | Net Profit / (Loss) for the period from                       |                        |                           |                |                |                |  |
|     | Continuing Operations ( 3 - 4)                                | (48.36)                | (0.68)                    | 27.85          | (26.90)        | 18.86          |  |
| 6   | Profit / (Loss) from discontinued operations                  | -                      | -                         |                | -              |                |  |
| 7   | Tax Expense of discontinued operations                        | -                      | -                         | -              | -              | -              |  |
| 8   | Net Profit / (Loss) from discontinued operations (after tax ) | -                      | -                         |                | -              |                |  |
| 9   | Net Profit / (Loss) for the period (5+8)                      | (48.36)                | (0.68)                    | 27.85          | (26.90)        | 18.86          |  |
| 10  | Other Comprehensive Income                                    | 6,15                   | 17,08                     |                | 23,24          |                |  |
| Α   | (i) Items that will not be reclassified to Profit & Loss      | 7,29                   | 20,24                     |                | 27,53          |                |  |
|     | ii) Income Tax relating to items that will not be             |                        |                           |                |                |                |  |
|     | reclassified to Profit & Loss                                 | (1.14)                 | (3.16)                    |                | (4.29)         |                |  |
| В   | i) Items that will be reclassified to Profit & Loss           | -                      | -                         |                | -              |                |  |
|     | <li>ii) Income Tax relating to items that will be</li>        |                        |                           |                |                |                |  |
|     | reclassified to Profit & Loss                                 | -                      | -                         |                | -              |                |  |
| 11  | Total Comprehensive Income                                    | (42-21)                | 16.40                     | 27.85          | (3.66)         | 18-86          |  |
|     | i) Paid up Equity Capital                                     |                        |                           |                |                |                |  |
|     | (Equity Shares of Face Value of Rs. 2/- each)                 |                        |                           |                | 287.74         | 287.74         |  |
|     | ii) Other Equity  |                        |                           |                | 983.20         | 960.68         |  |
| 12  | Earning Per Equity Share ( for continuing operations)         |                        |                           |                |                |                |  |
|     | a) Basic (Rs. per share)                                      | (0.34)                 | (0.01)                    | 0.19           | (0.19)         | 0.13           |  |
|     | b) Diluted (Rs. per share)                                    | (0,34)                 | (0.01)                    | 0.19           | (0.19)         | 0.13           |  |
| 13  | Earning Per Equity Share ( for discontinued operations)       |                        |                           |                |                |                |  |
|     | a) Basic (Rs. per share)                                      |                        |                           |                |                |                |  |
|     | b) Diluted (Rs. per share)                                    |                        |                           |                | -              |                |  |
| 14  | Earning Per Equity Share                                      |                        |                           |                |                |                |  |
|     | ( for discontinued and continuing operations)                 |                        |                           |                |                |                |  |
|     | a) Basic (Rs. per share)                                      | (0.34)                 | (0.01)                    | 0.19           | (0.19)         | 0.13           |  |
|     | b) Dijuted (Rs. per share)                                    | (0.34)                 | (0.01)                    | 0.19           | (0.19)         | 0.13           |  |

|                  | BALANCE SHEET AS AT MARCH 31, 2024 Amount in Rs. Lakhs |   |                   |    |  |  |  |  |
|------------------|--|---|-------------------|----|--|--|--|--|
| ┢                |  | As at                                   | As at             | ı  |  |  |  |  |
|                  | Particu <b>l</b> ars                                   | March 31,<br>2024                       | March 31,<br>2023 |    |  |  |  |  |
| Α                | ASSETS   |   |                   | ı  |  |  |  |  |
| 1 0              | Non-Current Assets Property, Plant and Equipments      | 42.94                                   | 80.18             | ı  |  |  |  |  |
| llin .           | Other Intangible Assets                                | 42,34                                   | 0.13              | ŀ  |  |  |  |  |
| II               | Boll Assets  | 64.49                                   | 0.10              | ľ  |  |  |  |  |
| iv)              | Investments Property                                   | 331,07                                  | 337.42            | ı  |  |  |  |  |
| v)               | Financial Assets                                       |   |                   | ı  |  |  |  |  |
| ^                | Investments  | 301,62                                  | 6,96              | ı  |  |  |  |  |
|                  | Total Non Current Assets                               | 740,11                                  | 424,69            | ı  |  |  |  |  |
| 2                | Current Assets   |   |                   | :  |  |  |  |  |
|                  | i) Financial Assets                                    |   |                   | ı  |  |  |  |  |
|                  | Trade Receivables                                      | 045.74                                  | 750.00            | ı  |  |  |  |  |
|                  | Loans and Advances<br>Other Current Assets             | 615.74<br>259.15                        | 750,00<br>361,31  | ı  |  |  |  |  |
|                  | Cash and Cash Equivalent                               | 259,15<br>49,84                         | 215,26            | ı  |  |  |  |  |
| ii)              | Deferred Tax Assets (Net)                              | 17.50                                   | 27.02             | ı  |  |  |  |  |
| ll" <sup>7</sup> | Total Current Assets                                   | 942.23                                  | 1,353,59          | ı  |  |  |  |  |
|                  | TOTAL ASSETS   | 1.682.34                                | 1,778.28          | ١. |  |  |  |  |
| ΙВ               | EQUITY AND LIABILITIES                                 | .,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, | 1,11020           | ı  |  |  |  |  |
|                  | 1 Equity   |   |                   | ı  |  |  |  |  |
|                  | Equity Share capital                                   | 287.74                                  | 287.74            | ı  |  |  |  |  |
|                  | Other Equity   | 983.20                                  | 960.68            | ı  |  |  |  |  |
|                  | Total Equity   | 1,270.94                                | 1,248.42          | ı  |  |  |  |  |
|                  | 2 Liabilities  |   |                   | ١. |  |  |  |  |
| II.              | Non-current liabilities                                |   |                   | 1  |  |  |  |  |
| 0                | Financial Liabilities<br>Borrowings                    | 71.00                                   | 171.00            | ı  |  |  |  |  |
|                  | Other Financial Liabilities                            | 71.00                                   | 171.00            | ı  |  |  |  |  |
| ii)              | Other Current Liabilities                              | 236.06                                  | 190,32            | ı  |  |  |  |  |
| liin.            | Deferred Tax Liabilities                               | 200,00                                  | 100.02            | 1  |  |  |  |  |
| II''''           | Total Non Current Liabilities                          | 307,06                                  | 361.32            | ı  |  |  |  |  |
| <b> </b>  3      | Current liabilities                                    | 00.100                                  | 00188             | ŀ  |  |  |  |  |
| 11               | i) Financial Liabilities                               |   |                   | ı  |  |  |  |  |
| II               | Trade payables   | 7.92                                    | 11.79             | ı  |  |  |  |  |
| II               | ii) Provisions   | 96.42                                   | 156.75            | ı  |  |  |  |  |
| II               | Total Current Liabilities                              | 104,34                                  | 168,54            | ı  |  |  |  |  |
| ╙                | TOTAL LIABILITIES                                      | 1,682.34                                | 1,778.28          | ı  |  |  |  |  |

Place : Mumbai Date : 24th May, 2024

Interest of the Companies Act 2013 ("the Act") related the Companies Act 2013 ("the Act") read of the Companies of the Companies Act 2013 ("the Act") read of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 20 (as amended).

(as a limited).

The financial results for the quarter and year ended 31st Marcl 2024 have been reviewed and recommended by the Auc Committee and subsequently approved by the Board of Directors of the Company in their respective meeting held of 24th May, 2024.

24th May, 2024.

The financial results for the quarter and year ended 31 March 2024 have been audited by the statutory auditors of the Company, as required under Regulation 33 of the SEBI (Listing Collegions and Disclosure Requirements) Regulations, 2017.

The statutory auditors have expressed unmodified opinion or these financial results for the quarter and year ended 31s March, 2024.

March, 2024.

March, 2024.

Managerial Personnel with effect from May 24, 2024.

Managerial Personnel with effect from May 24, 2024.

M. Jayesh Theksor, as a Manageria Describer in period to Manageria Personnel Manageria Cheer for period to Monination and Remuneration Committee. I) M. Belssskramanian Konar, as a Chief Financial Officer,

These financial casts shall be left with the Surheay Society. Company 4: weblied (1985) and shall be available on the Company's weblied (1985) and shall be available on the Company's weblied (1985).

of BSE (leww besiedia com).

6 These are negrotate segment and therefore in the context of Index-10d, discharge of segment information is not provided.

7 Index-10d, discharge of segment information is not provided.

7 Ingures for the caracter cended 31 March 2004 and the context of the context of the previous year as exported in these Infraord could could be referred to the context of the con

## व्हीआयपी क्लोदींग लिमिटेड

नॉदणीकृत कार्यालयः सी-६, रोड नं. २२, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३ वेबसाईट : www.wjodolhing.in, **\$-मेल** : investor.relations@viporg.com, ५७६२४, २८२५७६२७, **फॅक्स** : ११-२२-२८३७९०२३, सीआचरणः : एल१८१०१एमएच१९९४पीएलसी०५९८०४

# ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि आर्थिक वर्षासाठी

लेखापरिक्षित (अलिप्त) वित्तीय निष्कर्षाचा उतारा

|             |   |              |                |              |              | (रू. लाखात)  |
|-------------|---|--------------|----------------|--------------|--------------|--------------|
| अ.          | तपशिल   |              | संपलेली तिमाही |              | संपलेले वर्ष | संपलेले वर्ष |
| ओं.<br>क्र. |   | लेखापरीक्षित | अलेखापरीक्षित  | लेखापरीक्षित | लेखापरीक्षित | लेखापरीक्षित |
|             |   | 39.03.7078   | ३१.१२.२०२३     | ३१.०३.२०२३   | 39.03.7078   | ३१.०३.२०२३   |
| ٩           | प्रवर्तनात्न एकूण उत्पन्न (निव्वळ)  | ३,२४७.६९     | 8,899.33       | ५,१७३.६०     | १८,३७०.६७    | २०,२३८.२२    |
| 2           | सर्वसाधारण कामकाजातून करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)                                 | (७३९.९९)     | (३३७.९९)       | १९७.६२       | (१,२६५.१२)   | ६६३.६८       |
| w           | कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अनन्यसाधारण बाबींनंतर)                   | (७३९.९९)     | (३३७.९९)       | १९७.६२       | (१,२६५.१२)   | ६६३.६८       |
| Х           | समभाग भांडवल  | १,६५१.९३     | १,६५१.९३       | १,६५१.९३     | १,६५१.९३     | १,६५१.९३     |
| ч           | राखीव (मागील वर्षांच्या ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे पुनर्मूल्यांकीत राखीव वगळून)  | -            | -              | -            | १२,१८०.६०    | १३,४६५.४६    |
| ξ           | प्रति समभाग प्राप्ती (अनन्यसाधारण बाबींपूर्वी) (दर्शनी मूल्य रू. २/- प्रत्येकी) |              |                |              |              |              |
|             | ए) मूलभूत :   | (0.90)       | (০.४१)         | 0.78         | (१.५३)       | 0.60         |
|             | बी) सौम्बिकृत :   | (0.90)       | (০.४१)         | 0.78         | (१.५३)       | 0.60         |
| b           | प्रति समभाग प्राप्ती (अनन्यसाधारण बावीनंतर) (दर्शनी मूल्य रू. २/- प्रत्येकी)    |              |                |              |              |              |
|             | ए) मूलभूत :   | (0.90)       | (০.४१)         | 0.28         | (१.५३)       | 0.60         |
| ı           | बी) सीम्बिकृत :   | (0.90)       | (০.४१)         | 0.78         | (१.५३)       | 0.60         |

पुंचर ४००/१, जपम, ५स क बाह्य ते ४०००२८. मुंबई ४०००२८. दिह्यी-ए१/बी४१, जनकपुरी, खू दिह्यी ११०५८ ईमेल:charanchander74@rediffmail.com मोबा: ९८२१६४०४३७

जाहिर गेटीस मर्च लोकोम कळविण्यान येते की, दुकान नं १११ तळमज्जा, क्षेत्र-१७५ थी, म्हर, (गुगर वॉविड को), "सिल्बर आर्केड को ऑप साजियें गोमायदी लि.," मि.टी. एग. नं २,७६४, गांव मौज्यदीली, पापडी, वसई-(पुर्व), मालमला कं

/V04/19801, विभाग कं.४, ता.वसई, जि ालघर, अजी मिळकत १) श्री.अंजुम अन्वर मुख्ल पालघर, अशी मिळकरा १) श्री . अंजुम अन्यर मुल्ल व २) श्री .समीर अन्यर मुल्ला हवांनी दि . ३०/१२/२०१३ रोजीच्या दस्त कं.वसई-६-१०१५-२०१३, च्या करारान्वयं श्री .हमराज शिवसाल मादीया क्यांच्याकड्न चांची केली आहे . तल्युवी

२०१२-२०१२, च्या करणान्वय शा. १८४७ 1 हेश्याल प्रार्थिय हार्थीय कर्षाय हर्गयों केली आहे . तत्यूर्वी स्थान विश्वालय मार्थीय सार्थीय हर्ष्यालय परिवेश चार्की हर्ष्यालय परिवेश चार्की हर्ष्यालय केला करणान्वय हेश्यालय हर्ष्यालय करणान्वय हर्ष्यालय करणान्वय हर्ष्यालय हर्यालय हर्ष्यालय हर्यालय हर्यालय हर्ष्यालय हर्यालय हर्ष्यालय हर्यालय हर्यालय

ांधाने कोणाहीकडे हितसबंधाच्या दप्टीने गहाण शन, वक्षिसपत्र, वाटप, वारसाहक्क, मत्यपत्र, पोटगी वोजा, कोटांचे दावे/निकालपत्र, वसुली दाखले व कच्जाहककः, वैगरेरित्या हस्तांतरणाच्या दृष्टीन वेथीग्राह्य ठरेल असा लेखी हरकत घेण्यासार रावा असेल तर त्यांनी सदरची नोटीस प्रसि रावा असल तर त्यांना सदरचा नाटास प्रास्थ ग्रन्थापासून १४ दिवसांच्या आत लेखी कायदेजी राच्यासकट आपली हरकत आमचे कार्यालर २२/११७, सत्यम जिवम शॉपीग सेंटर, पहिला माळा टापा ! - १ अति साहिती स्टब्स सेवी (सिहिटंग ऑक्लिगेशनस औड डिस्प्लेंडर विकास प्रेस्तान स्टार्ट क्या सेव्हान स्टार्ट क्या है। अपने साहिती स्टार्ट के सेव्हान स्टार्ट क्या सेव्हान स्टार्ट के स्टार के स्टार्ट के स्टार्ट के स्टार्ट के स्टार्ट के स्टार्ट के स्टार के स्टार्ट के स्टार्ट के स्टार्ट के स्टार्ट के स्टार्ट के स्टार के स्टार्ट के स्टार्ट के स्टार्ट के स्टार्ट के स्टार्ट के स्टार के स्टार्ट के स्टार्ट के स्टार्ट के स्टार्ट के स्टार्ट के स्टार के स्टार्ट के स्टार्ट के स्टार्ट के स्टार्ट के स्टार्ट के स्टार के स्टार्ट के स्टार्ट के स्टार्ट के स्टार्ट के स्टार के स्टार के स्टार के स्टार के स्टार्ट के स्टार के स्टार के स्टार के स्टा

२) वरील निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पनर्विलोकीत केले आणि संचालक मंडळाने २४ मे. २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत मंजर केले.

व्हीआयपी क्लोदींग लिमिटेडसाठी

दिनांक : २४ मे, २०२४ ठिकाण: मुंबई

अर्चना मनगंटी कंपनी सेक्रेटरी













### पारम डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड

(सीआवादन : एस२९२५३मएच२००९पीएससी१९३३५२) नॉदणीकृत आणि कॉपोरेट कार्यालय : डी-१२१, टीटीमी इंडस्ट्रीयल एपिया, एमआवडीसी, नेरुठ, नवी मुंबई - ४०० ७०६, महाराष्ट्र, मारत दर : +११ २२ ६९१९ ९९९९, वेबसाईट : www.parasdefence.com

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि आर्थिक वर्षासाठी लेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या विवरणाचा उत

|   | तपशील  | अलिप्त         |                                |                      |                | एकत्रित                        |                                |                |                  |  |
|---|--|----------------|--------------------------------|----------------------|----------------|--------------------------------|--------------------------------|----------------|------------------|--|
|   |  | संपलेली तिमाही |                                | संपलेले वर्ष         |                | संपलेली                        |                                | संपलेले वर्ष   |                  |  |
|   |  | ३१ मार्च, २०२४ | ३१ मार्च, २०२३                 | ३१ मार्च, २०२४       | ३१ मार्च, २०२३ | ३१ मार्च, २०२४                 | ३१ मार्च, २०२३                 | ३१ मार्च, २०२४ | ३१ मार्च, २०२    |  |
|   |  | लेखापरिक्षित   | लेखापरिक्षित                   | लेखापरिक्षित         | लेखापरिक्षित   | लेखापरिक्षित                   | लेखापरिक्षित                   | लेखापरिक्षित   | लेखापरिक्षित     |  |
| ٤ | प्रवर्तनातून एकूण उत्पन्न  | ७,१२७          | ५,८८६                          | २४,१७७               | २२,२६१         | ८,५१७                          | ६,५८५                          | २६,१७७         | २३,०६            |  |
| ę | कालावधी/वर्षासाठी निव्वळ नफा (कर<br>आणि अपवादात्मक बार्बीपूर्वी)   | १,२५३          | 900                            | ४,४६१                | ४,६७२          | १,२११                          | १,२८७                          | 8,080          | ४,६८             |  |
| 3 | कालावधी/वर्षांसाठी करपूर्व निव्वळ<br>नफा (अपवादात्मक बावींनंतर)  | १,२५३          | 900                            | ४,४६१                | ४,६७२          | १,२११                          | १,२८७                          | 8,089          | ४,६८             |  |
| Х | कालावधी/वर्षांसाठी करोत्तर निव्वळ<br>नफा (अपवादात्मक बावींनंतर)  | १,०३२          | ८८६                            | 3,899                | 3,493          | ९६०                            | 1,168                          | 3,003          | 3,49             |  |
| ų | कालावधी/वर्षासाठी एकूण<br>सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधी/<br>वर्षासाठी नफा (करोत्तर) आणि इतर<br>सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर)<br>धरून)** | <b>1,000</b>   | ८८१                            | ३,३८६                | <b>३,५८</b> ७  | 929                            | १,१७९                          | २,९६९          | 3,49             |  |
| ξ | समभाग भांडवल   | 3,900          | 3,900                          | ३,९००                | 3,900          | 3,900                          | 3,900                          | 3,900          | 3,90             |  |
| O | इतर इक्विटी (लेखापरिक्षित ताळेबंदात<br>दाखवल्याप्रमाणे पुनर्मूल्यांकित राखीव<br>वगळून)   |                |                                | ३६,५८२               | \$\$,?\$0      |                                |                                | \$5,369        | \$\$, <b>?</b> 8 |  |
| ۷ | प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/-<br>चे)<br>ए) मुलभृत*<br>बी) सौम्यिकृत*  | २.६५*<br>२.६५* | २.२७ <b>*</b><br>२.२७ <b>*</b> | 6.90<br>6.91<br>6.91 | 9.28<br>9.28   | २.५६ <i>*</i><br>२.५६ <i>*</i> | २.७६ <i>क</i><br>२.७६ <i>क</i> | ८.२२<br>८.२२   | 9.9<br>9.9       |  |

टापा:
) वर्तन माहिती म्हणते सिस्तुतिटीज औड एसस्पेंब बोर्ड ऑफ इंडिया (सिस्टीग ऑक्लिगोगन्स औड इंटस्सनेवर रिस्वायर्पेट्स) ऐस्पुलेशन, २०१५ च्या रेस्पुलेशन ३३ अंगर्गत २५ में, २०२४ रोजी
स्टॉफ एसम्पेनेस कडे सार केलेल्या ३२ मार्च, २०१४ दोत्रो संप्लेल्या मिमाती आणि आणिक वर्षाण्यासे स्थापितित शिलांनि निक्क्षणीया तारीतालास विव्याण्या एक उत्तारा आहे. उत्पोक शिलांने स्थापित क्षित्र करिया स्टॉफ एस्टॉफ स्थापित स्थाप स्थापित स्थापित स्थापित स्थापित स्थापित स्थापित स्थाप स्

पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड

ठिकाण : नवी मुंबई दिनांक : २५ मे, २०२४

१२२/१९», त्रयम जिला श्रीणी गरंदर, प्रीवाला मध्या, स्वामाण्याण प., जा महाने जिर स्वामार प्रेमी प्राप्ती अञ्चया क्षेत्रणाची क्रांत्री राज्या क्षेत्रणाची क्रांत्री राज्या क्षेत्रणाची क्रांत्री क्षेत्र अञ्चल क्षेत्रणाची क्षात्री क्षात्र अञ्चल अञ्चल अग्या निर्धेचार वीजाविश्वाम आहे असे समयुन सुकेल करीले व्यवसा पूर्ण क्षेत्रणाव्या, व्यवसा पूर्ण क्ष्रण व्यवसा पूर्ण क्ष्रण व्यवसा पूर्ण क्ष्रण व्यवसा पूर्ण क्ष्रण व्यवसा प्राप्ती क्ष्या व्यवसा प्राप्ती क्ष्या क्ष्रण व्यवसा प्राप्ती क्ष्या क्ष्य क्ष्या क्

# **HUBTOWN LIMITED**

CIN: L45200MH1989PLC050688

Registered Office: Hubtown Seasons, CTS No. 469-4, Opp. Jain Temple, R. K. Chemburkar Marg, Chembur - East, Mumbai - 400 071

Phone: + 91 22 2526 5000; Fax: + 91 22 2526509; E-mail: investorcali@hubtown.co.in; Website: www.hubtown.co.in

EXTRACT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

(₹ in lakh except as stated)

|     |  | STANDALONE                   |                                   |                              |                              |                              | CONSOLIDATED                 |                                   |                              |                              |                              |
|-----|--|------------------------------|-----------------------------------|------------------------------|------------------------------|------------------------------|------------------------------|-----------------------------------|------------------------------|------------------------------|------------------------------|
| Sr. |  | Quarter ended                |                                   | ed                           | Year ended                   |                              | Quarter ended                |                                   |                              | Year ended                   |                              |
| No. | Particulars  | March<br>31, 2024<br>Audited | December<br>31, 2023<br>Unaudited | March<br>31, 2023<br>Audited | March<br>31, 2024<br>Audited | March<br>31, 2023<br>Audited | March<br>31, 2024<br>Audited | December<br>31, 2023<br>Unaudited | March<br>31, 2023<br>Audited | March<br>31, 2024<br>Audited | March<br>31, 2023<br>Audited |
| 1.  | Total Income from Operations   | 10310                        | 3585                              | 4359                         | 23716                        | 23483                        | 19015                        | 4161                              | 8581                         | 36203                        | 33600                        |
| 2.  | Net Profit / (Loss) for the period<br>(before Tax, Exceptional and/or<br>Extraordinary Items)  | (166)                        | 365                               | (274)                        | 642                          | (2108)                       | (8755)                       | 633                               | 141                          | (7527)                       | (606)                        |
| 3.  | Net Profit / (Loss) for the period<br>before tax (after Exceptional and/or<br>Extraordinary Items)   | (166)                        | 365                               | (274)                        | 642                          | (2108)                       | (8755)                       | 633                               | 141                          | (7527)                       | (606)                        |
| 4.  | Net Profit / (Loss) for the period<br>after tax (after Exceptional and/or<br>Extraordinary Items)  | (299)                        | 246                               | (316)                        | 616                          | 1081                         | (8913)                       | 510                               | 144                          | (7596)                       | 2628                         |
| 5.  | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | (310)                        | 378                               | (692)                        | 701                          | 1009                         | (8982)                       | 392                               | (86)                         | (8492)                       | 2794                         |
| 6.  | Equity Share Capital<br>(face value of ₹ 10/- each)  | 7994                         | 7634                              | 7634                         | 7994                         | 7634                         | 7994                         | 7634                              | 7634                         | 7994                         | 7634                         |
| 7.  | Reserves (excluding revaluation<br>reserves) as shown in the Audited<br>Balance Sheet of the Previous Year                                 |                              |                                   |                              | 137960                       | 136107                       |                              |                                   |                              | 117807                       | 122932                       |
| 8.  | Earning per Share (of ₹ 10/- each)<br>(for continuing and discontinued<br>operations) (not annualised)                                     |                              |                                   |                              |                              |                              |                              |                                   |                              |                              |                              |
|     | Basic  | (0.40)                       | 0.32                              | (0.42)                       | 0.80                         | 1.47                         | (11.69)                      | 0.34                              | 0.63                         | (11.17)                      | 4.16                         |
|     | Diluted  | (0.40)                       | 0.32                              | (0.42)                       | 0.80                         | 1.47                         | (11.69)                      | 0.34                              | 0.63                         | (11.17)                      | 4.16                         |

- 2. The above is an extract of the detailed format of Quarterly / Yearly Financial Results filed with the Stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Yearly Financial Results are available on the websites of the Stock Exchanges www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website www.hubtown.co.in.
- 3. Figures for the previous year have been regrouped/rearranged/reclassified, wherever necessary.

For and on behalf of the Board For Hubtown Limited

> Vyomesh M. Shah naging Director DIN: 00009596

Place : Mumbai Dated : May 24, 2024

rp (Belgium): Indian golfer Shubhankar Sharma hit four birdies in a row on his first nine to ensure a smooth passage into the weekend rounds of the Soudal Open here. The two-time DP World Tour champion, Sharma, who missed the cut when he played

the event last two times, followed up his first round 69 with a second round 67 to get to 6-under. He was tied-23rd at the halfway stage, but eight shots behind the leader, Spain's Nacho Elvira (64-64).



# SPORTS CAFE

## Shahvan Razmi anchors CCI into final

Shahyan Razmi anchors CCI into final Mumbai: Young Shahyan Razmi uncorked another virtuoso performance and once again was the saviour for Cricket Club of India 'CCI Billiards Boys'. The talented 18-year-old Shahyan (scratch handicap) pulled off a sensational victory against seasoned billiards player Shekhar Surve (+20 handicap) in a tense third frame which helped CCI Billiards Boys overcome Shivaji Park Gymkhama SFG Gentlemen' 537-516 margin in an interesting semi-final match of the BSAM organized CCI Reboo Nicholson Mumbai Billiards League 2022, played at the Cricket Club of India's Wilson Jones billiards hall, late Friday evening. Shahyan had also won the third frame in their quarter-final win against Khar Gymkhana or Thurdsay. In the other semi-final, Chembur Gymkhana CG Gladdiaros' captain Vishal Madan's clever strategy to sit out proved to be a perfect move. More details available online on our website.

### Maharashtra Young emerge champions

Maharashtra Young emerge champions Mumbaix Maharashtra Young poduced a collective all-round performances to register a comfortable 48-run victory against Young Boys Crited Club in the final of the McA 68th Bhaskar Thakur Memorial 80ys' Under-12 Cricket Tournament 2023-2024, and played at the Wankhede Stadium, Churchage on Saturday, Electing to bat after winning the toss, Maharashtra Young amassed a competitive total of 1818 for the loss of seven wickets from their 35 overs. Arjuna Sanghavi 39 runs (55-balls, 2v4), Nishad Parab 37 runs (52-balls, 3x4), Tanish Mahadik 32 runs (31-balls, 3x4) and Shravya Shah 29 runs propped the Maharashtra Young innings. Young Boys CE Owders Swar Gharat 2 for 10 and Aakash Tripathi 2 for 30 were the only two successful bowlers. More declaric available online on our successful bowlers. More details available online on ou

### Abhimanyu beats Nikolov to advance

ADILIMANYU DEATS NIKOIOV TO ADVANCE
Bangkok: National championships bronze metallist abbimanyu
Loura displayed his never-say-dile attitude to pack off Bulgarias
Kristiyan Nikolov in a thrilling 80kg category first round dash in
the Boxing World Qualifiers for Paris Olympics here on Saturday,
Loura started slow as the 10-time Bulgarian national champion
took an upper hand in the opening round. But the 21-year-old
Indian quickly switched gears and went on the offensive in the
second round and earned the bragging rights for the round with
four of the five judges voting in favour of him.

## Bharali wins gold in Youth weightlifting

New Delhi: Assam's teenage weightlifter Bedabrat Bharali wo the gold medal in the men's 73kg at the IWF World Youth Championships in Lima, Peru. The 17-year-old Bharali finished 12kg clear of his competitors with a total lift of 296kg (136 in 12kg Clear of his Complexions with a clotal init of 29okg (156 his snatch and 160 in clean and jerk). Last year Bharali, an Asian youth champion, finished third in the 67kg category. Ryan McDonald from the United States finished second with a effort of 125-159-284 while Serhii Kotelevskyi of Ukraine was placed third on 130-153-283.

### Diksha makes the cut at Jabra Open

Fixin-Les-Bains (France): Diskha Dagar could be the only Indian golfer making the cut at the weather-hit Jabra Ladies Open here after being placed tide 26th, even as Sneha Singh waits in suspense. Diskha was 1-over through 12 holes in the second and was 2-over for the tournament following her first round 1-over 72. Diskha was provisionally placed tied 26th, even as the other Indians had finished and were waiting for the cut line to be decided.

### Simran wins India's sixth gold

Kobe (Japan): Simran Sharma won gold medal in women's 200m T12 event with a personal best time of 24.95 seconds to fetch the sixth yellow metal for India on the final day of the World Para Athletics Championships here on Saturday.

# Sindhu one step away from glory

The Hyderabad shuttler and double Olympic medallist enters Malaysia Masters final

Double Olympic medallist P V Sindhu on Saturday earned a shot at the USD 420,000 Malaysia Masters crown after entering the women's singles finals with a come-from-be-linal win over Thailand's Bu-sanan Ongbamrungphan here

nere.

Fifth seed Sindhu, who has
not won a title in two years,
rallied to prevail 13-21 21-16 2112 against world number 20 Busanan in a marathon semi-final that lasted 88 minutes to close in on the BWF World Tour Super 500 crown at the Axiata Arena.

Axiata Arena.
Sindhu had won the 2022
Singapore Open and finished
runner-up at Madrid Spain
Masters last year.
It was her 18th win over Busanan, who has beaten the Indian only once in her career
way back in 2019 Hong Kong
Open.

Open.
World No. 15 Sindhu, who will be eyeing her third Olympic medal at the Paris twice in three meetings Games in two months time, will face second seed and A silver and bronze medal-list in the last two editions of

world no. 7 Wang Zhi Yi of China in the summit clash. Sindhu had lost to Wang at the Arctic Open last year but has defeated the Chinese the Olympics, Sindhu seemed to have found her mojo back as she dished out some attack-ing badminton this week after looking out of sorts since making a comeback from a knee injury early this

It has been a while since Sindhu has defeated big guns such as Carolina Marin, Tai Tzu Ying, Chen Yu Fei and Akane Yamaguchi - whom she is expected to come across at the Paris Olympics. A title triumph here will provide her World No. 15 Sindhu, who will be eyeing her third Olympic medal at the Paris Games in two months time will face second seed and world no. 7 Wang Zhi Yi of China in the summit clash

# 13-21, 21-16, 21-12 Sindhu match scoreline

a major boost ahead of the

a major boost ahead of the Summer Games. Despite her overwhelming record against Busanan, it turned out to be a tough fight for Sindhu as she had to do the catching-up job, with the Thai dominating the proceed-iness in the opening game.

ings in the opening game.

It was a physical battle as the two tested each other in the two tested each other in some high-quality long ral-lies. In the opening game, the Thai was spot on with her ex-ecutions whether it was the leap smashes or superb blocks, drops or precise drives. Busanan kept a good pace in the rallies to open up a 8-6 lead.

# Ferrari's Leclerc takes pole position

AGENCIES / MONACO

In a spectacular showing on his home turf, Ferraris Charles Leclerc surged to pole position for the Monaco Grand Prix, leaving his rivals in awe with his remarkable performance during Satur-day's crucial qualifying ses-sion.

Leclerc navigated through Q1 and Q2 flawlessly, preserving his chances for the ulti-mate run in Q3. There, he un-leashed his true potential, setting an initial time of 1m 10.418s, only to surpass it with a sensational Im 10.270s lap - a mark that proved un-beatable by any of his com-petitors. petitors

McLaren's Oscar Piastri secured a commendable sec-ond place on the grid, with Leclerc's Ferrari teammate Carlos Sainz trailing closely behind in third. Lando Norbehind in third. Lando Nor-ris, also from McLaren, se-cured the fourth spot, while reigning champion Max Ver-stappen, despite his incredi-ble string of eight consecu-tive pole positions, had to settle for sixth after a brush with Sainte Devote wall.

# 'RED DEVILS' WIN FA CUP

In a remarkable twist of fate Manchester United has defied the relentless odds to emerge victorious in the prestigious FA Cup tournament. The iconic Wembley Stadi-um bore witness to this mon-

um bore witness to this mon-umental triumph as Man-chester United concluded a season fraught with adversity by stunning their arch-rivals, Manchester City, in a dramat-ic finale to clinch the coveted

ie finale to clinch the coveted trophy.

Their ascent to glory was nothing short of astonishing, considering the tumultuous journey they had traversed throughout the tough footballing season. Amidst the chaos and disarray that had marred their campaign, Manchester United rose like a phoenix from the ashes,



showcasing an unparalleled display of resilience and un-wavering determination on the grandest stage of English football. What transpired on that hallowed turf was more than just a mere victory; it was a testament to the in-domitable spirit that pulsates through the veins of every Manchester United player and fan alike.

# Women archers strike gold Mixed team bags silver in World Cup

PTI / YECHEON

The Indian women's com-pound trio of Jyothi Surekha Vennam, Parneet Kaur and Aditi Swami grabbed their Aditi Swami grabbed their third successive Archery World Cup gold medal, while the mixed team added a silver at the stage two event here on Saturday. The world number one In-

The world number one Indian compound women's team dominated Turkey's Hazal Burun, Ayse Bera Suzer and Begum Yuva right from the first end and sealed the gold without dropping a set, maintaining a healthy six-point margin (232-226) in a lopsided final.

Asian Games champion Jyothi, however, failed to add



with an squandered opening round lead to go down to the USA's Olivia Dean and Sawyer Sullivan by two points (155-153) in the com-pound mixed team final.

For Jyothi, Parneet and world champion Aditi this completed a hat-trick of World Cup gold medals together.

the season open-ing World Cup Stage 1 in Shang-hai, downing Italy last month and also ended last year with a gold at the stage four of the event in Paris.

the stage four of the event in Paris. In the community in the community in the community in the control seeded Indians began with three X (arrow near to the centre) and dropped one point each in the next three arrows to edge out their fifth seeded rivals by one point in the first round.

In the next round of six arrows, the Indians showed

# APRIGLOBAL CAPRI GLOBAL HOUSING FINANCE LIMITED

APPENDIX IV POSSESSION NOTICE (for immovable property)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of Capri Global Housing Finance Limited (CGHEL) ut the Security Interest Act 2002 are exercised prowers conferred under section 31(2) to 2002. The Capril Global Housing Finance Limited (CGHEL) ut the Security Interest Capril College exercise of power sonferred under section 31(2) to 3002. Before the Security Interest (Enforcement) 62 2002, Demand Notice(s) Issued by the Authorised Officer of the company to the Borrower(s) / Guarantometion denier below to repay the amount mentioned herein below to repay the amount, notice is hereby given to the Borrower the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower Guarantor(s) and the public in general that the undersigned has taken possession of the property described with Rule 8 of the Security Interest Enforcement rules, 2002. The borrower's attention is invited to provision with Rule 8 of the Security Interest Enforcement rules, 2002. The borrower's attention is invited to provision in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings the property will be subject to the charge of CGHFL for an amount as mentioned herein under with intereron. Description of Secured Asset Demand Notice Date of

| Ň. | Guarantor(s)  | (Immovable Property)  | Date & Amount      | Possession                |
|----|---|---|--------------------|---------------------------|
|    | (Loan Account No.<br>LNCGHNASHL0000000177<br>of our Nashik Branch)<br>Kiran Murlidhar Karpe (Borrower)<br>Mrs. Suman Kiran Karpe<br>(Co-Borrower)                 | All Piece and Parcel of Flat No. 1 (Area admeasuring 69.67 Sq. Mts.), 1st Floor, Saroj Sadan, Piot No. 20, S. No. 38/3, Dhruv Nagar, Near Motivala College, Satpur Link Road, Gangapur, Nashik, Maharsahtra –422222. Bounded as: North By: Marginal Space, South By: Marginal Space, South Sp: Marginal Space   | Rs.<br>22,72,247/- | 22-05-2024<br>(Symbolic ) |
| 2. | (Loan Account No.<br>LNHLARG000019788,<br>LNHEARG000020576<br>of our Aurangabad Branch)<br>Raju Eknath Pawar (Borrower)<br>Mrs. Kiran Raju Pawar<br>(Co-Borrower) | All Piece and Parcel of property being Flat No. 03, 2nd Floor, Area Admeasuring 41.52, 5g, Mts., in the building known as Smart Home, Piot No. 08, 6st No. 136, Near Satara Parisar, Gram Panchalyat No. 1568, Mayle Satara, Taluka and District Aurangabad, Maharashtra 431010. Bounded as follows: North: Open Space of Apartment, South: Flat No. 04, East: Open Space of Apartment, Vest: Open Space of Apartment | Rs.<br>24,44,966/- | 21-05-2024<br>(Symbolic)  |
| ы  | ace: MAHARASHTRA Date: 26-MAY-2024  | Sd/- (Authorised Officer) For Capri Global Hou  | sing Finance Li    | mited (CGHFL)             |
|    |   |   |                    |                           |

PUBLIC NOTICE
be noted that the accused in cases of the distribution of the distributi -Kurla SS-900034/2021 Ani Kumar Bhand vs. stree Padmaternation Nair A or. 2 Mag Istrate S 91h Court — Kurl — Kurl

is. The ionowing are the adultesses of in a coused:

Shree Padmahnamban Nair 202, Shree hardha Avenue, Pict no. 65, Sector 20 (amothe, Navi Mumbai 410209.

Ajay Nalawade & Dhanashree Enterprises A proprietary concern) 202, Shree Shradha wenue Piot no 65, Sector 20, Kamothe, Navi

# Muthoot Homefin (India) Ltd POSSESSION NOTICE 8. 1202, 12th Floor, 'A' Wing, Lotus Corporate Park, (As per Appendix IV read with ghway,Goregaon (East), Mumbai - 400 063.

as, the undersigned being the Authorized Officer of Multipub Homefin (Ind.) Lift. (IMHIL) under the Securifisation aid Assets and Enforcement of Securify Interest Act 2002 and in axercise of powers conferred under section 13(2), by Interest (Enforcement) Rules 2002, Demand Notice(s) issued by the Authorised Officer of the company to the Bornerle being his property of the said notice within 60 days from the date of receipt of the said notice. metalizate haren below to rejay the amount metalizate in his notice within bid only in thin the calls of receipt of the size indicate, the bottomer harmonic date of being by the minute of the contraction of the policy of the size of the contraction of the policy of the size of the contraction of the policy of the size of the siz

| No | Borrower(s) / Loan Account No. / Branch | (immovable property)                     | Outstanding Dues (Rs.)          | Taken Date |  |  |  |  |  |
|----|---|--|---------------------------------|------------|--|--|--|--|--|
| 1  | Sushilkumar Keshav Tiwari/Meera         | Plot No. 9999,K.H.No. 16/2,Sheet No.     | 13.01.2020/Rs.1046961/-(Rupees  | 25-May-24  |  |  |  |  |  |
|    | Sushil Tiwari/010-01000432/Nagpur       | 17/26,Ward No. 61,Cts No. 19,Gorewada    | Ten Lac Forty Six Thousand Nine |            |  |  |  |  |  |
|    |   | Square Tonmc Water Tank Line Road, Near  | Hundred Sixty One Only)         |            |  |  |  |  |  |
|    |   | Hanuman Tenple, Gorewada, Nagpur- 440013 |                                 |            |  |  |  |  |  |
| 2  | Pawan Dalchand Baghel/Nisha Pavan       | Plot No 232 Kh No 67/3 Ph No 11 Sheet No | 07.02.2020/Rs.1810781/-(Rupees  | 25-May-24  |  |  |  |  |  |
|    | Badhel/010-01000946/Nagpur              | 934/102 Cts No 162 Mouza Nara Nagpur     | Eighteen Lac Ten Thousand Seven |            |  |  |  |  |  |
|    |   | Maharashtra 440014                       | Hundred Eighty One Only)        |            |  |  |  |  |  |
|    | 9.4/-                                   |  |                                 |            |  |  |  |  |  |

Place : Maharashtra Date :26.05.2024

# rows, the indians complete supremacy. PUBLIC NOTICE

TICE is hereby given that our clients Mr noe Jashwantlal Anand (convent name hammed Zain) and Mrs. Zeba Saifi have Prince Jashwantial Anand (convent name Mohammed Zan) and Mrs. Zeba Salif have dissolved their Marriage by performing Mrula Name Alexa Mrula Name dated "T March, 2024 through Rehmat Ali Qazi. They have mutually decided to annul their marriage and peacefully separate. As per the terms of the Mulanama both the parties can choose their own life partners and hence forth one of them shall have lashily towards each other. There is no child born out for the said wedock and neither is the wife expecting during the procedure of the Khulanama. Henceforth Mr. Prince Jashwantial Anand (convent name Mohammed Zain) and Mrs. Zeba Sali shall no longre be treated as insuband and wife and all the public documents pertaining to each other's name shall be treated as rull and void and after this dissolution nore of the clients shall use each other's names identify for whatsoever reasons. Euro. 2005 2024 Sali-Bace. Muntha Mrs. Solicis Leo Affice Adricess "24" winn 6 Mis Exo

M/s.Solicis Lex Office Address :'A' wing, 6th Floor, Knox Plaza, Mindspace Behind Inorbit Mall, Off Link Road Malad West, Mumbai 400064



Name of the Borrower(e) /

# VIP CLOTHING LIMITED

Registered Office: C-6, Road No. 22, M.I.D.C., Andheri (East), Mumbai - 400 093. Website: www.vipolothing.in Email ID: investor.relations@viporg.com; Tel: 91-2825 7624, 2825 7627 Fax: 91-22-2837 1023; CIN: L18101MH1991PLC059804

EXTRACT OF THE AUDITED (STANDALONE) FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & FINANCIAL YEAR ENDED MARCH 31, 2024

| (₹ In |   |                  |                  |              |                  |            |  |  |  |
|-------|---|------------------|------------------|--------------|------------------|------------|--|--|--|
| Sr.   | Particulars   | Qı               | Year Ended       |              |                  |            |  |  |  |
| No.   |   | Audited          | Unaudited        | Audited      | Audited          | Audited    |  |  |  |
|       |   | 31.03.2024       | 31.12.2023       | 31.03.2023   | 31.03.2024       | 31.03.2023 |  |  |  |
| 1     | Total Income from Operations (Net)  | 3,247.69         | 4,499.33         | 5,173.60     | 18,370.67        | 20,238.2   |  |  |  |
| 2     | Net Profit / (Loss) from ordinary activities after tax  | (739.99)         | (337.99)         | 197.62       | (1,265.12)       | 663.6      |  |  |  |
| 3     | Net Profit / (Loss) for the period after tax<br>(after Extraordinary items)                       | (739.99)         | (337.99)         | 197.62       | (1,265.12)       | 663.6      |  |  |  |
| 4     | Equity Share Capital  | 1,651.93         | 1,651.93         | 1,651.93     | 1,651.93         | 1,651.9    |  |  |  |
| 5     | Reserves (excluding Revaluation Reserve as shown in<br>the Balance Sheet of previous year)        | -                | -                | -            | 12,180.60        | 13,465.4   |  |  |  |
| 6     | Earnings Per Share (before extraordinary items) (Face Value of ₹ 2/- each) a) Basic : b) Diluted: | (0.90)<br>(0.90) | (0.41)<br>(0.41) | 0.24<br>0.24 | (1.53)<br>(1.53) | 0.8<br>0.8 |  |  |  |
| 7     | Earnings Per Share (after extraordinary items) (Face Value of ₹ 2/- each) a) Basic : b) Diluted:  | (0.90)<br>(0.90) | (0.41)<br>(0.41) | 0.24<br>0.24 | (1.53)<br>(1.53) | 8.0<br>8.0 |  |  |  |

The above is an extract of the detailed format of the Financial Results for the quarter and financial year ended March 31, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of the Standard year ended March 31, 2024 is available on the Stock Exchange websites, (swwn.seindla.com and water can't place of the Company at www.viglothing.in.

The above results have been reviewed by the Audit committee and approved by the Board of Directors at their meeting held on May 24, 2024.

House of Brands

For VIP Clothing Limited

Frenchie

Archana Mungunti Company Secretary

**LEADER** 





# PARAS DEFENCE AND SPACE TECHNOLOGIES LIMITED

Registered and Corporate Office: D-112, TTC Industrial Area, MIDC, Nerul, Navi Mumbai 400 706, Maharashtra, India; Tel: +91 22 6919 9999; Website: www.parasdefence.com

| (Rs. in Lakhs, except per equity share date |  |                |                                 |         |                |                |                |                |                |  |  |
|---|--|----------------|---------------------------------|---------|----------------|----------------|----------------|----------------|----------------|--|--|
|   | Particulars  |                | Stand                           | alone   |                | Consolidated   |                |                |                |  |  |
|   |  | Quarter        | Ended                           | Year E  | Year Ended     |                | Ended          | Year E         | nded           |  |  |
|   |  | March 31, 2024 | March 31, 2024 March 31, 2023 M |         | March 31, 2023 | March 31, 2024 | March 31, 2023 | March 31, 2024 | March 31, 2023 |  |  |
|   |  | Audited        | Audited                         | Audited | Audited        | Audited        | Audited        | Audited        | Audited        |  |  |
| 1   | Total Income from Operations   | 7,127          | 5,886                           | 24,177  | 22,261         | 8,517          | 6,585          | 26,177         | 23,065         |  |  |
| 2   | Net Profit for the period/ year<br>(before tax and Exceptional items)  | 1,253          | 977                             | 4,461   | 4,672          | 1,211          | 1,287          | 4,047          | 4,685          |  |  |
| 3   | Net Profit for the period/ year<br>before tax(after Exceptional items)   | 1,253          | 977                             | 4,461   | 4,672          | 1,211          | 1,287          | 4,047          | 4,685          |  |  |
| 4   | Net Profit for the period/ year after tax (after Exceptional items)  | 1,032          | 886                             | 3,422   | 3,593          | 960            | 1,184          | 3,003          | 3,595          |  |  |
| 5   | Total Comprehensive Income for<br>the period/ year (Comprising<br>Profit for the period/ year<br>(after tax) and Other<br>Comprehensive Income<br>(after tax)]** | 1,000          | 881                             | 3,386   | 3,587          | 929            | 1,179          | 2,969          | 3,595          |  |  |
| 6   | Equity Share Capital   | 3,900          | 3,900                           | 3,900   | 3,900          | 3,900          | 3,900          | 3,900          | 3,900          |  |  |
| 7   | Other Equity (excluding<br>Revaluation Reserve as shown<br>in the Audited Balance Sheet)   |                |                                 | 36,582  | 33,230         |                |                | 36,379         | 33,242         |  |  |
| 8   | Earnings Per Share<br>(of Rs.10/- each)  |                |                                 |         |                |                |                |                |                |  |  |
|   | a) Basic*  | 2.65*          | 2.27*                           | 8.77    | 9.21           | 2.56*          | 2.76*          | 8.22           | 9.25           |  |  |
|   | b) Diluted*  | 2.65*          | 2.27*                           | 8.77    | 9.21           | 2.56*          | 2.76*          | 8.22           | 9.25           |  |  |

\*Includes share of Non Controlling Interest

Notes :

Place: Navi Mumba Date: May 25, 2024

a) The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the Quarter and Financial Year ended March 31, 2024 fled with the Stock Exch 2024 under Regulation 33 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results is available on the Stock Exchange weeksites (www.besinida.com' ab www.nexidia.com' and the Company's Website (www.pessinida.com' ab www.nexidia.com' and the Company's Website (www.pessinida.com' ab www.nexidia.com' about the Company's Website (www.pessinida.com' about the Company's Website (www.pessinida.com') and w ve been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on May 25, 2024